




जाहिरात क्रमांक १/१९४
दिनांक ०९/०७/२०२०

पुणे महानगरपालिका जाहीरात प्रकटन

पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथील कामकाजाकरिता ९० दिवस कालावधीसाठी, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात, रक्कम रु.१९,२५०/- एकवट मासिक एकवट वेतनावर एकूण १५० उमेदवार "डाटा एन्ट्री ऑपरेटर" म्हणून नियुक्त करावयाचे आहेत. त्याकरिता किमान अर्हता खालील प्रमाणे आहे,

- १) अ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा उच्च माध्यमिक/HSC परीक्षा उत्तीर्ण असावा, (पदवीधर उमेदवार पुरेसे उपलब्ध झाले नाहीत, तरच केवळ उच्च माध्यमिक/HSC परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा विचार केला जाईल) आ) मान्यताप्राप्त (GCC) मराठी ३० आणि इंग्रजी ४० शप्रमि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा, इ) MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावा.
- २) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि या परीक्षा स्तरानुसार उमेदवारास टंकलेखन चाचणी द्यावी लागेल.
- ३) उमेदवारांची निवड अर्हतेनुसार व गुणवत्तेनुसार करण्यात येईल, वय वर्षे १८ ते ४० वयोगटातील शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
- ४) ऑनलाईन अर्ज दिनांक ११/०७/२०२० ते दिनांक १३/०७/२०२० अखेर करता येतील, समक्ष अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, आवश्यक इतर अटी व शर्ती, सूचना, निवड पद्धत इ. माहिती पुणे महानगरपालिका www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्धीस दिलेली आहे त्या अवलोकन करून उमेदवारांनी अर्ज करावेत.


(शेखर गणयेंकराड)
महापालिका आयुक्त
पुणे महानगरपालिका

विषय : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत.

पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथील कामकाजाकरिता एकवट वेतनावर, ९० दिवस कालावधीसाठी, तात्पुरत्या स्वरूपात “डाटा एन्ट्री ऑपरेटर” नियुक्त करणेबाबत.

अर्ज करण्याची पद्धत व सूचना

- १) उमेदवारांनी अर्ज पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर भरती या सदरात दिलेल्या माहिती प्रमाणे सादर करावा.
- २) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे आहे, <https://bit.ly/2ZdddLQ>
- ३) अर्हता, वयोमर्यादा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राहिल.
- ४) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि या परीक्षा स्तरानुसार उमेदवारास टंकलेखन चाचणी द्यावी लागेल. (याबाबत ठिकाण व वेळ इत्यादी माहिती दिनांक १३/०७/२०२० नंतर www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्ध केली जाईल)
- ५) उमेदवारांची निवड अर्हतेनुसार व गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- ६) उमेदवाराने धारण केलेल्या अर्हतेमधील पदवी/उच्च माध्यमिक परीक्षा (HSC), इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा, MS-CIT परीक्षा/समकक्ष परीक्षा यामधून एकूण जास्तीत-जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
- ७) गुणदान खालील प्रमाणे असेल.

गुणदान		
पदवीपरीक्षा/ उच्च माध्यमिकपरीक्षा टक्केवारी	MS-CIT/समकक्ष परीक्षा टक्केवारी	टंकलेखन
१० गुणांच्या स्केलवर ठरविले जाईल	१० गुणांच्या स्केलवर ठरविले जाईल	इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा गुण
६७% = ६.७ गुण	७४% = ७.४ गुण	महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि परीक्षा स्तरानुसार घेण्यात येणाऱ्या चाचणी परीक्षेत उमेदवारास प्राप्त होणारे गुण.

- ८) उमेदवाराने स्वतःचे नाव, गुण, टक्केवारी इत्यादी माहिती बिनचूक भरणे आवश्यक आहे.

- ९) निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल, तसेच पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथे ३ शिफ्टमध्ये काम करावे लागेल.
- १०) या नियुक्तीचे सेवेमुळे उमेदवारांस अन्य कोणत्याही पदावर नियुक्ती मिळण्याचा अथवा समावेशनाचा अधिकार प्राप्त होणार नाही अथवा हक्क सांगता येणार नाही.
- ११) महानगरपालिका प्रशासनास आवश्यकता वाटल्यास उमेदवारांचा नियुक्तीचा कालावधी ९० दिवसांपेक्षा जास्त वाढविला जाऊ शकतो किंवा कमी सुद्धा केला जाऊ शकतो, तसेच आवश्यकतेनुसार पदसंख्या देखील कमी अगर जास्त होऊ शकते.
- १२) ऑनलाईन अर्ज दिनांक ११/०७/२०२० ते दिनांक १३/०७/२०२० अखेर करता येतील, समक्ष अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- १३) या नियुक्ती प्रक्रियेचे अनुषंगाने कोणत्याही कार्यवाहीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना आहेत.
- १४) कागदपत्रे तपासणी व टंकलेखन चाचणीसाठी ठिकाण व वेळापत्रक, निवडयादी, प्रतिक्षा यादी, उमेदवारांसाठी काही सूचना असल्यास केवळ पुणे महानगरपालिका www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्ध केल्या जातील, याबाबत उमेदवारांना वेगळा पत्रव्यवहार अथवा संपर्क साधला जाणार नाही याची नोंद घ्यावी.